

श्रवणात् vgl. श्रवणात्.

श्रवणा॒ष्म m. pl. die Afghanen VARĀH. Brā. S. 11, 61, 16, 38. — Vgl. वगाण. श्रवणाद् vgl. श्रवणात्.

श्रवणात् 1) *Eintauchung u. s. w. : ज्ञानपानवगाहैः* MBu. 3, 10690. नीचावगात् adj. (कुटूं *ein See*) *in dem Niedrige baden* Spr. 2779 (Conj.). मुखावगात् adj. *wohin man leicht eindringen kann*, eig. und übertr.: (*ग्राह्यानम्*) अुत्रादौ भवते तृणा॑ सुखावगात् विस्तीर्णा॑ लवणजलं यथा प्लवेन MBu. 1, 660. — 2) = डालदेणी॑ *Elmer (?)* HALĀJ. 4, 69; vgl. श्रवणाद्. श्रवणात्॑ नीचावगात् adj. *tief* MBu. 3, 13784.

श्रवणात्म॒॑न् adj. *sich eintauchend in so v. a. hinanreichend bis an : शिरसा व्येमपृष्ठावगाहिन्ना॑* KATHĀS. 100, 19. *hineingehend — , sich einführend in : प्रकारातादशून्ये द्वि॑ संबन्धावगाहि॑ तत्* BHĀSHĀP. 135.

श्रवणा॒ष्म (1. श्रव + गुणा॑) adj. *der Vorzüge ermangelnd (= निर्गुणा॑ Schol.)* MBu. 13, 5207. श्रवणा॑ st. dessen 3, 4057.

श्रवणुएठन् 1) कृतावगुणाठनो॑ येन (*कृज्ञमग्राहिनेन*) *eingehüllt in* KATHĀS. 73, 173. 104, 163. 194.

श्रवण॒॑न kann auch *das Umfassen, Umarmen* bedeuten; vgl. 1. गुरु॑ mit श्रव.

श्रवण॒॑स्य VS. PRĀT. 4, 187. AV. PRĀT. 4, 44. 117. 123. मिथोऽवगृह्योः 42. श्रवण॒॑स्य 3) PANĀK. Br. 15, 7, 3. परस्परावप्रकृहिन्नर्विकारो॑ MĀLĀV. 89. — 6) KATHĀS. 60, 170. 62, 20. — Vgl. डुरवप्रहृ॑, निरवप्रहृ॑.

श्रवण॒॑प्रकृपा॑ n. Titel eines Pariçishṭā des SV. Verz. d. Oxf. H. 377, b, No. 373.

श्रवण॒॑प्रात् 1) श्रवणात्म॒॑ ist absolut. — 2) v. l. für श्रवणात् (= डालदेणी॑) ÇABDAM. bei AUFRECHT, HALĀJ. S. 140.

श्रवण॒॑त्तिन् (so zu lesen) adj. *trennend* TARKAS. 32. श्रवण॒॑त्तिन् f. ein best. musikalisches Instrument ÇĀNKH. ÇR. 17, 3, 12. — Vgl. श्रपणात्तिन् und घाटरी.

श्रवण॒॑त्तृ॒न्, ज्ञानुभिशास्मनिर्देषः: शिरोन्द्या॑ चावधात्तृ॒न्: (*शिरोन्द्या॑ चावधात्तृ॒न्*: und शिरोभिशास्मनिर्देषः: HARIV. 4720) *das Aneinanderstossen mit* MBu. 4, 354. परमामावधृ॒न् *das Berühren der empfindlichen Seiten eines Andern* MĀRK. P. 13, 39.

श्रवण॒॑त्तृ॒न् 2) धान्यावधात् KATHĀS. 85, 23.

श्रवण॒॑त्तिन् adj. *dreschend, aushülsend*: स्थूलतुषाव॑ BHĀG. P. 10, 14, 4.

श्रवण॒॑पूर्णा॑ (von पूर्ण with श्रव) adj. *sich hinundherbewegend, wankend*:

विष्ण्य चित्तं प्रणापावधृ॒॑पूर्णे॑ धीर्येण BHĀG. P. 11, 29, 36.

श्रवण॒॑पूर्णे॑ (von 1. पूर्ण with श्रव) m. *Verkündigung*: s. ज्ञापणव्योप्ति.

श्रवणा॒ष्म das Riechen BHĀG. P. 5, 14, 2. 10, 16, 36.

श्रवण॒॑पै॑ adj. zu beriechenen TB. 1, 3, 10, 7.

श्रवण॒॑र und श्रवण॒॑रा॑ vgl. तालावचर, चरणा॑.

श्रवण॒॑यन्, श्राप्राव॑ KATHĀS. 124, 142.

श्रवचू॒ड़ (1. श्रव + चू॒ड़ा॑) m. *ein nach unten hängender Büschel eines Banners* ÇĀC. 5, 13; vgl. HALĀJ. bei MALLIN. zu d. Stelle und श्रवचू॒ड़॑, उच्चू॒ड़॑.

श्रवचू॒र्णि॑ vgl. चू॒र्णि॑ 2).

श्रवचू॒र्णि॑ भेद्यो॑ दिव्यपृष्ठावचू॒र्णिताः *bestreut mit Blumen* MBu. 2, 813.

श्रवचू॒ल॑ HALĀJ. 2, 303. — Vgl. श्रवचू॒ड़॑, उच्चू॒ड़॑.

श्रवचू॒लक॑ lies n. st. m.

श्रवचू॒र्णक॑ Verz. d. Oxf. H. 242, a, No. 593. fgg. ज्ञानावच्छेकतात्प॑

V. Theil.

वृत्ता॑ ज्ञानवेष्यात्: since it is that to which cognition, i. e., Brahma, is appropriated NIĀK. 231. SĀH. D. 283, 11.

श्रवज्ञा॑, instr. श्रवज्ञया॑ geringschätzig so v. a. ohne Gewicht auf Etwas zu legen, ganz gleichgültig KATHĀS. 81, 79. सावज्ञम् SĀH. D. 313, 17.

श्रवज्ञानगस्तोत्र॑ (श्र॑ + स्तोत्र॑) n. Titel eines Stotra HALL 198.

श्रवज्ञेषे॑, नावज्ञेषो॑ रिपुस्तात् प्राकृतो॑ ऋषि॑ बुभूषता॑ gering zu achten MBu. 4, 960. R. 7, 17, 45. SPR. 4282. 4438.

श्रवज्ञेतन॑ (vom caus. von इपुत् mit श्रव) n. das Beliechten KĀT. ÇR. 4, 10, 4. 14, 5.

श्रवट॑ 1) KATHĀS. 63, 82. VARĀH. Brā. S. 35, 24. Zahnhöhle 66, 5. Grube in übertr. Bed.: पैरेव स्तुतिभिः स्वामी प्राप्यते व्यसनावट्य॑ MĀHĀNĀT. 304. — Vgl. कपिलावट, मुञ्जावट.

श्रवटनिरोधन॑ (श्र॑ + नि॑) m. N. einer Hölle BHĀG. P. 5, 26, 7.

श्रवटु॑ 2) n. HALĀJ. 3, 2.

श्रवटोदा॑ (श्रवट + उद) f. N. pr. eines Flusses BHĀG. P. 5, 19, 18.

श्रवतंस॑ कार्णावतंस॑ DAÇAK. in BENF. Chr. 199, 3. काममञ्जरी॑ नामाङ्गु॑र्यवतंस्थानीया॑ वारपुत्रिः 179, 13. sg.

श्रवतंसक॑ m. HALĀJ. 2, 399. Titel einer buddhistischen Schrift WASSILJEW 119. 130. 157. 201. 204. 222. 327.

श्रवतरणा॑ 2) die Stelle MBu. 12, 12965 lautet: वृत्ता॑ भारवतरणं॑ वसुधाया॑; und ist zu übersetzen: bewirkend, dass die auf der Erde lastende Bürde hinabfuhr, d. i. verschwand.

श्रवतरणीया॑ bedeutet einleitende Worte, Einleitung; vgl. den Columnentitel am Anfange des SĀMKSHAPRAYAKĀNA.

श्रवतान॑ 2) b) MBu. 2, 355.

श्रवतार॑ 1) मैत्र॒ पायपृष्ठावतारात्: das Hinabsteigen auf den Pfad der Pash. DAÇAK. in BENF. Chr. 183, 6. — विद्याधरावतारात्: सन्मिळा॑ जातो॑ ऽत्र कान्ते॑ KATHĀS. 63, 68. 66, 171. श्रवतारद्वादशकीर्तन॑ (wohl द्वादशका॑ zu lesen) Verz. d. Oxf. H. 302, a, 1. — 3) Titel eines buddhistischen Werkes WASSILJEW 299.

श्रवतारणा॑, भुत्ता॑ भारवतारणात् um der Erde die Last abzunehmen Verz. d. Oxf. H. 73, a, 4. auch in intransit. Bed. (= श्रवतरणा॑) das sich-Hinablassen, Hinabfahren (zur Erde): श्रंशावतारणं॑ चात्र देवानां परिको॑र्तिनम् MBu. 1, 368. श्राद्धवंशावतारणम् das Erscheinen der ersten Geschlechter 312. so heissen die Adhijā 59—64 im 1ten Buche. Die ed. Bomb. liest 312 श्राद्धंशावतारणम् und die angeführten Adhijā 59—64 heissen daselbst श्रंशावतरणा॑ (mit kurzem श्र).

श्रवतारावदावली॑ (श्र॑ - वाद - श्रा॑) f. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 38, a, No. 94.

श्रवतारिन॑, मत्स्यकूर्माव्यवतारिन॑ als Fisch, Schildkröte u. s. w. auf der Erde erscheinend (Vishnu) WEBER, RĀMĀT. UP. 331.

श्रवदंश, फलावदंशपूर्णाश्च चाङ्गेष्यः पानयेजिताः HARIV. 4632. फलावदंशा॑ जाम्बूरायुपदंशाः Schol.

श्रवदात॑ 4) klar, deutlich, verständlich SĀH. D. 124, 14. 268, 11. — Vgl. u. 7. दा॑ mit श्रव.

1. श्रवदान॑ 1) BHĀG. P. 11, 27, 41.

2. श्रवदान॑ eine aussergewöhnliche That SĀH. D. 232.

श्रवदानीपि॑ (von 1. श्रवदान॑) adj. was einen Abschnitt oder Theil bilden-